

PM/BSE/09/2025-256 To, The Manager BSE Limited Bombay Stock Exchange, P. J. Towers, Dalal Street, Mumbai-400001.

Script Code: 522105

<u>Subject: Submission of Newspaper Publication Clipping of the Postal Ballot Notice and e-Voting Information</u>

Date: May 28,2025

Dear Sir/ Madam,

With reference to the captioned subject, and pursuant to Regulation 30 read with Schedule III Para A and Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, in connection with Postal Ballot Notice of Birla Precision Technologies Limited ("the Company"), please find attached, the copies of newspaper advertisements published in Business Standard (English Edition) & Mumbai Prathakal (Marathi Edition) regarding completion of dispatch of Notice of Postal Ballot notice to Shareholders.

The same has been made available on the website of the Company at www.birlaprecision.com

Kindly take the same on your records.

Thanking You,

Yours Faithfully,

For Birla Precision Technologies Limited

RAVINDER CHANDER PREM Date: 2025,05.28 Date: 249:15 +05'30'

Ravinder Chander Prem Managing Director (Additional Director) (DIN:07771465)

Encl: A/a

Regd. Office: 23, Birla Mansion No. 2, 1st Floor, D. D. Sathe Marg, Prarthana Samaj, Mumbai 400 004

Tel.: +91 022-23867498

PURETROP FRUITS LIWITED
(Formerly Known as Freshtrop Fruits Limited)
Reg. Office: A 603, Shapath N. S. G. Road, Ahmedabad – 380015. Tel: 079 40307050
CIN: L15400GJ1992PLC018865, E-mail: Info@puretrop.com, Westler: www.freshtrop.cr 10

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON 31ST MARCH, 2025

		Quarter End	ed	Year Ended		
Particulars	31.03.2025	31.12.2024	31.03.2024	31.03.2025	31.03.2024	
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
Total income from operations (net)	2,769.32	1,975.92	3,942.51	11,426.76	10,929,45	
Net Profit for the period (before tax and exceptional items)	(448.07)	(457.65)	(59.95)	(888.46)	(676.17)	
Net Profit for the period before tax (after exceptional items)	(448,07)	(457.65)	(59.95)	(888,46)	(676,17)	
Net Profit for the period after tax (after exceptional items)	(146.93)	(169.11)	(20.57)	1,187,02	5,995.06	
Total Comprehensive Income for the period	8.41	(4.86)	(10.25)	(6.17)	(16.89)	
Profit/Loss for the period after comprehensive income	(138,53)	(173,97)	(30,82)	1,180.85	5,978,17	
Equity Share Capital	796.99	796.99	989.49	796.99	989.49	
Earning Per Share (Of Rs. 10 each) (after extraordinary						
items)						
Basic:	-1.84	-2.12	-0.21	14,89	60,59	
Diluted:	-1.84	-2.12	-0.21	14,89	60,59	

meeting held on May 26, 2025.

(2) The result have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with rejevant type is sessed thereunder, 31 meaning the prepared of the Companies Act, 2013 read with rejevant type is sessed thereunder, 31 meaning the prepared of the Companies Act, 2013 read with rejevant type is sessed thereunder, 31 meaning the prepared of the Companies Act, 2013 read with rejevant the delabel form of Finencial Results for the quarter and year ended on 31,03,2025, filed with the Stock Exchange under Regulations 30 file SEER (Lissing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015.

(The Nutl Instead of the Financial Results are available on the vestists of the Stock Exchange (a, www.breinda.com and also on the Company's website www.breindo.com and also on the Company's website www.breindo.com commander and active the second commander and the second commander and active the second commande

Place: Ahmedabad Date: 26.05.2025

6

BAJAJ



For, Puretrop Fruits Limited in as Freshtrop Fruits Limited Sd/

Managing Director

BAJAJ HEALTHCARE LIMITED

EXTRACTS OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 202:

Sr.	Particulars	Quarte	r Ended	Year I	nded
No.		31/03/2025 (Audited)	31/03/2024 (Audited)	31/03/2025 (Audited)	31/03/2024 {Audited}
1.	Total Income from Operations	15,447.25	13,389.90	54,260.24	47,341.79
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)		1,172.20	917.89	4,600.77	2,765.26
3.	 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary Items) 		(3,514.92)	4,600.77	(1,667.55)
4.	 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary Items) 		(3,200.05)	4,292.88	(1,432.66)
5.	Total Comprehensive Income	1,462.95	(3,294.02)	4,086.56	(8,656.87)
6.	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 5/- each)	1,579.16	1,379.92	1,579.16	1,379.92
 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year 		-		45,037.26	26,456.17
8.	Earnings Per Share (of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations) –				
	Basic: (per shares Rs.) Diluted: (per shares Rs.)	3.54 3.46	(10.84)	13.29 13.12	(30.36)

FOR & ON BEHALF OF BOARD OF DIRECTOR I BAJAJ HEALTHCARE LIMITI

SANDHAR

SANDHAR TECHNOLOGIES LIMITED

Registered Office: 8-8/20 LS.C. Safdarjung Enclave, New Delhi-110029 te: 0124-4518900, Fax: 0124-4518912, Email: investors@sandhar.in, Website: www.sandhargm

POSTAL BALLOT NOTICE

Notice is hereby given to the Members of Sandhar Technologies Limited ("the Company"), pursuant to the spatiable provisions of the Companes Act, 2013 ("the Act") and Rules made thereunder ("the Rules"), Securities and Euchange Board of Idea (Listing Collapsics and Decisioner Requirements) Regulation, 2015 ("Listing Regulations"), Securities Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2") read with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affeis ("Recall") for Indiang general meeting/conviction goods balled process through e-voling vide various general circulars issued by MCA ("Circulars"), including any statutory modification(s) or amendment(s) or mentioners), and in members by way of Postal Ballat through incomes consciously. The Company is seeing the approval of its members by way of Postal Ballat through Inmote e-voling process ("e-volting") only for the following Resolutions as approved by the Board of Directors of the Company on Thursday, Mark 27 2075:

S. No.	Description of Resolution	Type of Resolution
1	Appointment/Re-designation of Shri. Sandeep Dinodia (DIN: 00005395), as Non-Executive Independent Director of the Company	Special Resolution
2	Appointment of Shri. Gurvinder Jeet Singh (DIN: 02129467), as Director (Executive - Non Independent Director) of the Company	Ordinary Resolution
3	Appointment of Shri, Gurvinder Jeet Singh (DIN: 02128467), as a Whole-time Director (Executive — Non Independent Director) designated as Whole-Time Director & Head - Corporate Strategy of the Company	Special Resolution

The Postal Ballot Notice is availated on the whoste of the Company Le., www.sandhargroup.com, the website of BSE at www.bashda.com and NSE at www.sandha.com, on which the Equity Shrear of the Company are lasted (collectively referred to an "Stock Exchange" and not the extension of MIPO frame that Port Postal Funder (from the Intellectively Intellective Collection) and the Collection of the Company and the Review of the Postal funder (for Provide Intellection Provide Intellection Collection) and the Postal funder (for Provide Intellection Collection) and the Review of the Review of

continuous vivia tier ceremina circular (vivia - vivico) raised regin (s. 2002). I (2000 citated regin) (3. 2002 citated citat

are Company further intente trial or invited Limited primarely inform as a Link Intente India in Final Execution (TKLP) Upoposations as an influidy, Min (2, 2025 Poul-brid date). The Company has engaged the services of NUICP Intente plate Private Limited to provide remote e-voling facility to its Membras, The remote e-voling product commences for 66-90 a.m., (BT) on Wednesday, May 22, 2025 and order at 65-90 p.m., (BT) Thursday, June 26, 2025. The e-voling models shall be desibled by MUFC fairner finds Private Limited thereafter. Voling Rights for the Members and the Capital of the Company as on the Cul-off date. The communication of the assent or the dissent of the Members and the Capital of the Company or in the Register of Members and the Capital of the Company as on the Explaint Company and the Production of the American Section of the Company or in the Register of Members of the Company or in the Register of Members and the Capital of the Company or in the Register of Members and the Capital of the Company or in the Register of Members and the Register of Members and the Capital of the Company can register their email addresses by clicking on the limit highly-level in register of their email addresses with the Company can register their email addresses by clicking on the limit highly-level in register of their email addresses with the Company can register their email addresses by clicking on the limit highly-level in register of their email addresses with the Company can register their email addresses by clicking on the limit highly-level in register of their email addresses with the Company can register their email addresses by clicking on the limit highly-level in register of their email addresses with the Company can register their email addresses by clicking on the limit highly their intented in the Capital their and the American and Email 10, They must upload associated to one of the

In case the Members have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAGS") and Instance e-voting manual available at https://instance.in/instance.com/, under Help section or may contact Mr. Ashist Updaribyey, Associate—Technology Group at encloses@infantime.com or Call Fa 1022 -49186001.

The Board of Directors of the Company has appointed M/s K.K. Sachdeva & Associates, Practicing Company Secreta (M. No. FCS 7153), as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process in a fair and transparent manner.

In New Cro 1 range and the Southward to seturate one retine serving process in a rail and to displace in manner. The result of the postal patient will be amounted on or before Selboyan, IRST) on Monday, June 30, 2025. The said results along with the Scrutinizer's Report would be intrinated to BSE and NSE and will alloo be uplaced on the Company's exclosing www.sandhargroup.com and on the website of MUFG Intrine India Private Limited (Formerly Link Intrine India Private Limited), e., https://wistoredic.inkirdime.com. The results shall also be displayed on the Notice Board at the Registered Office of the state of the Registered Office of the Registered Office of the Registered Office of the state of the Registered Office of the Registered Office of the Registered Office of the state of the Registered Office of the Registered Office of the Registered Office of the state of the Registered Office of the Registered Office of the Registered Office of the state of the Registered Office of the Registered Office of the Registered Office of the state of the Registered Office of the Registered Office of the Registered Office of the state of the Registered Office of the Registered Office of the state of the Registered Office of the Registered Office of the state of the Registered Office of the Registered Office of the state of the Registered Office of the Registered Office of the state of the Registered Office of the Registered Office of the state of the Registered Office of the Registered Office of the Registered Office of the state of the Registered Office of the Registered Office of the Registered Office of the state of the Registered Office of the Registered Office of the Registered Office of the state of the Registered Office of t

....

Yashpal Jair

INDIAN TERRAIN FASHIONS LIMITED

EXTRACT OF THE AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED 31ST MARCH 2025

,	Н	SI.		Quar	ter Ended		Financi	
,	ı	No.			31 Dec 25		31-Mar-25	31 Mar 24
	Ш			(Audited Refer Note 3)	(Unaudited)	(Audited Refer Note 3)	(Audited)	(Audited)
ı	П	1	Total income from operations	89,53	96.88	114.16	340,60	456,01
	1	2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(3,84)	(3,85)	(1,73)	(41,01)	(10,16)
Ī	П	3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3.84)	(3,85)	(1.73)	(41.01)	(10.16)
1	П	4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2.17)	(3,44)	0.03	(42.66)	(14.93)
	Ш	5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period	(2,16)	(3,42)	0,20	(42,76)	(14,66)
Н	Ш	ш	(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(611.0)	(or ne)	0100	(11410)	(11100)
	Ш	6	Equity Share Capital (Face Value of Rs.2Feach)	9,14	9,14	8,86	9.14	8,86
1	Ш	7	RReserves (excluding Revaluation Reserves) as shown in the				173,68	188,02
П	Ш	ш	Audited Balance Sheet of the previous year				130100	100402
	П	8	Earnings Per Share (of Rs, 2/-each) (for continuing and discontinued operations)					
	Ш	П	-Basic: (In Rs.)	(0.48)	(0.75)	0.01	(9.48)	(3,37)
ч	П	П	-Diluted: (In Rs.)	(0.48)	(0.75)	0.01	(9.48)	(3,37)
ш		Made						

These audited fisancial results have been prepared in accordance with the recognition and measurement principals bild down under height a holder before common and the comm

terits . The is uneventy scread throughout the year, hence result for the quarter is not representative for re

For and on behalf of Board of Director Indian Terrain Fashions Limite

BIRLA PRECISION TECHNOLOGIES LIMITED

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

Sr. No	Type of Resolution	Description of Resolution					
1	Special Resolution	Appointment of Mr. Ravinder Chander Prem (DIN:07771465) as Managing Director of the Company and approval of his remuneration.					

Only those members, whose names appear in the Register of Members of the Company or in the maintained by the Depositories, as on Cut-off date are entitled to cast their votes on the resolution. on the Cut-off date should accordingly treat the Postal Ballot Notice as for information purposes only

nbers who have not received the Notice, may write to cs@birlaprecision.com and obtain the same a

Members holding shares in physical form, who have not registered/updated their email id and add are requested to register/update the same by submitting form ISR-1 to the RTA (which is available a client services/isc/default.aspot] at the above mentioned address.

The state of any quericy mixtures in registering Statement, instructions and manner of any mixture to Arm a <u>opening an instruction</u> per Papilla Bullack Notice (with the Explanation Statement, instructions and manner of a group and a <u>opening an instruction</u> comp. websites of the Stock Exchange i.e. Rombary Stock Exchange Limited ("ISS") unbiased in a con the website of the Register and Transfer Agent of the Company via Krifin Technologies Ltd a <u>resolution of the Company via Krifin Technologies Ltd</u> and a <u>resolution of the Company via Krifin Technologies Ltd</u> and <u>resolution of the Company via Krifin Technologies Ltd</u> and <u>resolution of the Company via Krifin Technologies Ltd</u> and <u>resolution of the Company via Krifin Technologies Ltd</u> and <u>resolution of the Company via Krifin Technologies Ltd</u> and <u>resolution of the Company via Krifin Technologies Ltd</u> and <u>resolution of the Company via Krifin Technologies Ltd</u> and <u>resolution of the Company via Krifin Technologies Ltd</u> and <u>resolution of the Company via Krifin Technologies Ltd</u> and <u>resolution of the Company via Krifin Technologies Ltd</u> and <u>resolution of the Company via Krifin Technologies Ltd</u> and <u>resolution of the Company via Krifin Technologies Ltd</u> and <u>resolution of the Company via Krifin Technologies Ltd</u> and <u>resolution of the Company via Krifin Technologies Ltd</u> and resolution of the Registra and Transfer Agent of the Company via Krifin Technologies Ltd and resolution of the Registra and Transfer Agent of the Company via Krifin Technologies Ltd and resolution of the Registra and Transfer Agent of the Company via Krifin Technologies Ltd and resolution of the Registra and Transfer Agent of the Company via Agent Ag



RAISHREE POLYPACK LIMITED

SI	Particulars		Quarter Ended		Year I	nded
NO.		Mar 31, 2025	Dec 31, 2024	Mar 31, 2024	Mar 31, 2025	Mar 31, 2024
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	9174.37	7406.82	7046.44	33469.67	27729,44
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	502.1	220.04	302.53	1941.33	1213.39
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	502.1	(41.02)	286.1	1297.57	1192.64
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	364.82	(93.92)	202.81	796.1	864.12
5	Total Comprehensive Income for the period	362.99	(91.3)	167.8	802.12	833.6
6	Equity Share Capital	3667.2	3667.2	3665.2	3667.2	3665.2
7	Other Equity (Excluding Revaluation Reserve)				12314.47	11510.04
8	Earning Per Share :					
	Basic	0.5	(0.13)	0.28	1.09	1.2
	Diluted	0.5	(0.13)	0.28	1.08	1.19

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

SI	Particulars		Quarter Ended	Year Ended		
N0.	1	Mar 31, 2025	Dec 31, 2024	Mar 31, 2024	Mar 31, 2025	Mar 31, 2024
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	9174.37	7406.82	7065.22	33469.67	27794.54
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	502.1	220.04	321.31	1941.33	1278.49
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	502.1	220.04	321.31	1941.33	1278.49
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	364.82	167.14	238.02	1439.86	949.97
5	Total Comprehensive Income for the period	362.99	169.76	203.01	1445.88	919.45
6	Equity Share Capital	3667.2	3667.2	3665.2	3667.2	3665.2
7	Other Equity (Excluding Revaluation Reserve)				13065.97	11617.78
8	Earning Per Share :					
	Basic	0.5	0.23	0.32	1.96	1.33
	Distant	0.5	0.22	0.22	1.06	1.20

The consolidated results for the quarter and year ended March 31, 2025 were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in its mineting hold on May 36, 2025. The above results for the year ended March 31, 2025 have been suited by statution, yeal out on of the company in terms of Regulation 33 of the \$518 (Using Obligations and Disclosure Requiremental Regulations, 2015. The above has enstated of the éstabled formout of Quarterly Financial Relutifs for the Quarter and Year ended March 31, 2025. Relet with the KSE under Regulation 33 of the \$518 (Using Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Guarder (March and are available on the Stock Eachange website via www. residial.com and also on the Company's vehicles www.rejivregolypack.com.





NMDC Steel Limited

ender Enquiry No.: NSL(CONTRACTS)/CON/640/HSM /stem/2025/644 Dtd.: 28.05.2025

imited, Public-Sector Company under Ministry of Steel, Govt. of Indi rerequested to submit your offer Two bid system. Techno nercial Bid and Price Bid from experienced domestic bidders furement, Installation, Commissioning & Stamping of Pit-less Weighir mfor Coll Yard Area of NIS. (Turn Key basis)*.

systement/Col Yard-Yare at NSL (Turn Key basis);
The detailed NT and Bid documents can be viewed and for downloaded fit 28.65.2925 to 11.66.2925. Load date of submission: 11.06.2925.
The detailed NT and Bid documents can be viewed and of or cownloaded fit NNOC vebsile http://www.mmdc.co.in, and Contral Public Procurem or protain(GPP PORCIA); http://www.porcure.gov.inspublish.htmp.
The bidders are requested to submit their bids offline only. The details submission of their brough offline are played in NT.

or further information & clarification, the following can be contacted

TO MAKE A TRANSPORT OF A CONTROLLED TO THE CONTROLLED THE CO

Head of the Department (Contracts) NSL, Nagarnar



SESHASAYEE PAPER AND BOARDS LIMITED

CIN: L21012TZ1969PLC000364

Regd. Office: Pallipalayam, Namakkal District Cauvery RS PO, Erode 638 007

Phone: 91-4288 240221-228, Fax: 91-4288 240229

e-mail: secretaria[glsphitd.com, web: www.spbitd.com

e mail secretarial@spotb com, set we spotb com
NOTICE
Pursuant to Section 124(6) of the Companies Act 2013 read with Rule 6 of Investor
Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund,
Rules, 2016, as amended, the Rules), the Company is required to transfer all shares
respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven
conscubite years or more, in the name of investor Education and Protections Fund
(IEPP) to be credited to Demart account of IEPP maintained with NSOL
involvabil motions what already been set by the Company to the concerned
shareholders, to their latest registered actions, whose shares are table to be transferred
whether the Company is the contraction of the sevent of the sevent of the Company
Varier view unclaimed dividend details in respect of the sevent

website of the Company.

We wise unclaimed dividend details in respect of the above shareholders are posted or
the Company website viz. www.spbtit.com/investor-infolungaid-dividendindex.html
The concerned shareholders are requested to claim the unclaimed dividend amount(s
on or before 10th August, 2025, failing which their shares shall be transferred to IEFF

(By Order of the Board) For Seshasayee Paper and Boards Limited

WENDT (INDIA) LIMITED
CIN-18510KA1980PL.003913
Reg. Offer- Flet No. X2155 Coursy Block Material Grees Housing Complex Kommun
Bangalore - 50007. Telephone: 41-144445505. Telefax-91-434445503. 445503.
E-mili: investorativi

NOTICE TO MEMBERS

Motics is hareby given pussuant but provisions of the levestor Education and Protection Fund Authority (Accounting, Jud.), Transfer and Returnly Rules, 2016 Protection Fund Authority (Accounting, Jud.), Transfer and Returnly Rules, 2016 App. as a facilities of the Companies Act, 2013 ("the Act) and the above mentioned Rules, a Stares in respect of which dividents have not been paid or daimed for seven consecutive years or more are required to be transferred to the Demat Account of the Investor Education Protection Fund (IEEF) Authority, in respect of the Final Dividend dealared for the financial year 2017-18, the due dealer for transfer of stares aper the Act, Rules is 30th August 2023. Authering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are required to be transferred to IEEF Authority under the said Rules at their latest available address. The Company has quided full delated is such shareholders and shares due dedress. transferred to EEFF Authority under the said falles at their latest available address. The Company has gloaded full default of such shareholders and shares due to transfer to EEPF Authority on its vehicle https://wendtindia.com/investors for verification by the concerned shareholders, Shareholders may note that but unclaimed dividends and the shares to be transferred to the EEPF Authority including all benefit accruing on such shares, if any, can be calmed by them from the EEPF Authority share following the due procedure prescribed in the Fulses. In case the Company does not receive the requisite documents by 9-August 2025 the Company shall, with self-EEFF Authority as per procedure singulated them on which will be the EEFF Authority as per procedure singulated them on their and with them to share the self-extra share the self-extra share the and fulles and the self-extra share the self-extra share the procedure singulated them and the procedure shares the self-extra shares and fulles and fulles and the self-extra shares and the procedure shares and the procedure shares and the procedure shares and the procedure shares and proced

and enrouse. sholders having any query in this regard, may contact the Company's Registr share Transfer Agent or the Company as mentioned herein below:

Wendt (India) Limited No. 69/70, Sipcot Industrial Estate, Hosur - 635126, Tamil Nadu. Tel No.: +91-4344-405500 Fax: +91-4344-405620/405630 Fax: +91-4344-40002w46000v Email: arjunrajp@wendtindia.com Web: www.wendtindia.com Contact Person: Mr. Arjun Raj P

as mentionen breter in betwith KFin Technologies Limited Unit: Wendt (India) Limited Selanium Tower - B, Plot No. 31 & 32, Financial District, Manakramguda, Serillingampally, Hyderabad - 500032. Toll Free No.: 1800 3094 001. Email: einward_isig&fintech.com Contact Person: Ms, Krishna Priva M

For Wendt (India) Limite

NAPEROL INVESTMENTS LIMITED

(Formerly known as National Peroxide Limited)

Corporate Identity Number (CIN): L66309MH1954PLC009254

d Office: Neville House, J. N. Heredia Maro, Ballard Estate, Mumbai - 400 001. gistered Office: Neville House, J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mum E-mail: secretarial@naperol.com | Website: www.naperolinvestm Phone: 022-66620000

NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS

NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS
TRANSPER OF EQUITY OF SHAREHOLDERS
TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND ("IEPP")
Pursuantio Section 124 and 125 of the Companies Ace (2013 ("time Act") seed with the Invested
Education and Potention Fund ("EPP") Amount of Ace ("time Ace,") seed with the Invested
Rules 2016 as amended from fine between the Rules "), the Company is required to transfer
the states in respect of which divident enemias uncertained for a period of Severi ("consecuting levers or more to the demait account of EPP Anhonly, According), the suncidaring
violent and the corresponding shares in respect of which divident has not been chained in a
period of deeper consecutive specials. Line the violent of detailed for PY 2017-18 is ownwell
stall be transferented to EPP Authority on September 402, 2025.

shall be transferred to be P- Authorny or september LC, 2025.

The Company has peri individual notices to the concerned shareholders at heir registered addresses available with the Company mentioning complete details of the shares due to transfer to EPP Authorny. The Shareholders are requested to take necessary actions as stated in the notice by August 30, 2025. The details are also available on the Company? wedshe Le, wyww.negerfrowsbernistic action under "invested beliefies" EPP Information". website is , https://www.neport/mesthemis.com/under/mester/Palations-IEPF/ai/mentation-IEPF/ai/mentation-IEPF/ai/mentation-IEPF/ai/mentation-IEPF/ai/mentation-IEEE/TeEF/ai/mentation-IEEE/TeEF/ai/mentation-IEEE/TeEF/ai/mentation-IEEE/TeEF/ai/mentation-IEEE/TeEF/ai/mentation-IEEE/TeEF/ai/mentation-IEEE/TEEF

the concerned sharencolers may note that upon credit of such shares to the said used coount, no claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend mount and such Shares transferred to IEPF Account. However, the Shareholders car aim back the same from the IEPF Authority by following the procedure prescribed under e IEPF Rules, which are available on <u>www.iepf.gov.in</u>.

To ready information / claimications on this matter, concerned Shareholders may write the Company's Registral and Shareholders may write the Company's Registral and Shareholders may write the Company's Registral and Shareholders may be considered to the Company's Registral and Shareholders and Company's Registral and Shareholders and Company's Registral and Shareholders and Company Shareholders (Registral and Shareholders), Marchael (Registral and Registral and

For Naperol Investments Limited
(formerly known as National Peroxide Limited)
Sd/Akshay Satasiya

....

Chief Financial Officer and Company Secretary Membership Number: A13981



































हवामान बदलाचे गंभीर संकट!

कधी काळी ऋतंच्या तरावीक वेळा असायच्या. आणि निसर्ग आपल्या नियमानुसार वागायचा. पण आज चित्र पूण बदलले आहे. मान्सूनने वेळेआधी दार ठोठावले, आणि अवकाळी पावसाने शेतिपकांची वाट लावली. में महिन्यात आकाशात रणरणते ऊन असावे पण त्यापेवजी आभाक भरून अवस्थाने पात्राच्या उत्तर पात्राच्या नामाज्य निव्य अल्याने पात्रसाची संतत्रधार सुरू झाली. हे काहीतरी बिनसल्याची स्पष्ट चिन्हं आहेत. निसर्ग असं वेजबाबदार का बागतीय? याचं उत्तर शोधण्याची आणि आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे. आपल्या हवामानातील हे अघटित बदल केवळ आकड्यांपुरते मर्यादित नाहीत, तर आपल्या वस्ता क्षत्रक जाकश्वातुरा नामात्र नहिता, राजस्या आरोग्यापास् न ते अन्तसाखळीपर्यंत सर्वत्र त्याचा परिणापा जाणवती आहे. शेतीचं नुकसान, निस्पाच्या लहरीपणाने झालेलं आरोग्याचं विघाड, आणि वाढता प्रदूषणाचा विळखा. ही सगळी एकत्रित संकटांची मालिका वनत चालली आहे. हवामान बदल ही आता केवळ वैज्ञानिक चर्चा राहिलेली नसून, शेतकऱ्याच्या शेतात, नागरिकाच्या श्वासात आणि प्रत्येक घराच्या दारात पोहोचलेली ठोस वास्तवता बनली आहे त्यामुळे आता वेळ आली आहे, की आपण या बदलांची कारणं समजून घेऊन त्यावर उपाययोजना कराव्यात अन्यथा निसर्ग हे चुकलेल्याचं फडशा पाडतो, आणि ते अगदी थेट व निर्दयपणे.

मान्सूनचे आगमन १० दिवस आधीच झाल्याने केरळपासून ते दिल्लीपर्यंत देशभरात सगळीकडेच अवकाळी पावसाने थैमान घातले असून, शेतामधील उभी उन्हाळी पिके आडवी झाली आहेत. मे महिन्यामध्ये कडक उन्ह तापण्यापेवजी धो धो वरसणारा पाऊस भविष्यामध्ये येणाऱ्या धोक्याची घंटा त वाजवत नाही ना अशी शंका घ्यायला बराच वाव आहे. निसर्ग असा बेताल व बेजबाबदार कसा झाला, याचा गंभीरतेने विचा करण्याची वेळ येऊन तेपली आहे. मागील काही वर्षांपासन बदलत्या हवामानामुळे राज्यामध्ये शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे. शेतांमध्ये वारेमाप वादता रासायनिक खतांचा वापर व कीटकनाशकामुळे शेतजमिनीचा पोत अतिशय विघडला आहे. रासायनिक द्रव्याच्या अतिवापराने भूगर्भातील पाण्याचे साठेही दूषित होण्यास सुरुवात झाली आहे. मानव जातीसाठी ही धोक्याची घंटा असून, वेळीच सावध झालो नाहीतर आपणास भविष्य कधीच माफ करणार नाही. त्यामुळे किमान वाढत्या तापमानावर व प्रदूषणावर आळा घालून निसर्गाचा विघडलेला समतोल कसा राखला जाईल, हे बघणे सर्वाधिक महत्त्वाचे ठरेल. अवेळी गारपीट आणि अकाली पाऊस वरसणे, हे

निसर्गचक्र विघडल्याचा परिणाम आहे. पन्नास वर्षे मागचा विचार करता आज तापमानामध्येही कमालीची वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये असह्य तापमानाचा सामना करावा लागतो. आम्ही विकासामधून विनाशाकडे तर चाललो नाही ना याचाही गंभीरतेने प्रत्येकाने विचार करावा प्रदिषत हवामानाचा सामना शेतकऱ्यांसह सर्वच नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे आरोग्यावरही घातक परिणाम होत असन. नवनवीन आजारांनी डोके वर काढले आहे. तापमानाच्या वाढीमुळे पृथ्वीवरील ऋतुचक्र आणि हवामानात फार मोठे बदल झाँले आहेत. त्यामुळे कथी अति पाऊस, ढगफुटी, वादळे, महापूर, थंडी आणि उष्णतेची लाट व रोगराई अशा अनेक नैसर्गिक संकटांना मानवांना सामोरे जावे लागत आहे. निसर्गचकाचा आपला एक नियम आहे. त्यामध्ये जर मानवाने ढवळाढवळ केली तर तो मानवास कधीच माफ करीत नाही आणि करणारही नाही. सुदैवाने आपणास तीन ऋतूंचे वरदान मिळाले आहे

जगातील अनेक देशांमध्ये फक्त पावसाळा आणि हिवाळा हे दोनच ऋतू आहेत. नैसर्गिकरीत्या मिळालेले हे भाग्य टिकविणे आमच्या हाती असूनही आम्ही त्याकडे सदैव डोळेझाक करीत आलो आहोत. त्यामुळे एक गंभीर संकट आमच्यासमोर येऊन ठेपले आहे. संकटसमयी राज्य शासन जनतेच्या पाठीशी सदैव उभे राहते. परंतु, त्यालाही काही मर्यादा आहेत. दिलेल्या मदतीने ना सरकार समाधानी असते ना शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान भरून निघते. मदत ही वरवरची मलमपड़ी असते. त्यामळे समाधानाची परिपर्तता कधीच होत नाही. राज्यामध्ये प्रदूषित झालेल्या निसर्गाचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गालाच बस्तत आला आहे त्यामळे शेतकऱ्यांनी या बाबीचा गंभीरतेने विचार करून त्याचा सामना करण्यासाठीही सज्ज झाले पाहिजे. भरघोस उत्पादनाच्या नादापायी सरू असलेला रासायनिक खतांचा वापर बंद करून जैविक खताकडे वळणे उपयुक्त ठरेल. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या विक्रीने विदेशी कंपन्या गलेलठु झाल्या. परंतु, आज शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पूर्वी ग्राम संस्कृती शेतीला पूरक होती. वातावरणाला

साजेशी होती. सर्वत्र जैविक खतांचा वापर असल्याने अन्त आणि भाजीपालाही कसदार होता. परंतु, बदलत्या काळानुसार सर्वकाही बदलल्याने आजिमतीस शेती डबघाईस आली आहे. पूर्वी प्रथम क्रमांकावर असणारा शेती हा व्यवसाय आज कनिष्ठ ू समजला जातो. नवीन पिढीच्या मनात शेतीबाबत असलेल्य अनास्थेपायी सुशिक्षित बेरोजगारांची फौज उभी झाली आहे शेती सोडून शहरामध्ये लोंढे येऊ लागले आहेत. त्यामुळे वारेमाप सिमेंटचे जंगल शहरामध्ये निर्माण होत आहे. त्यासही आम्हीच जवाबदार आहोत. बदल स्वीकारताना आम्ही ते जसेच्या तसेच स्वीकारले. अनकरण करणे हा मानवी स्वभाव असला तरी, तारतम्य बाळगूनच ते स्वीकारले पाहिजे. हे बदल स्वीकारताना आम्ही आमच्या संस्कृतीशी त्यांची सांगड याचा कधीच प्रयत्न केला नाही. त्यामुळे आम्ही हीन भावनेने एवढे ग्रस्त झालो आहोत का? पूर्वजांच्या परंपरा एवढ्या खालच्या दर्जाच्या आहेत का? या बाबीचा जर विचार . करायलाच हवा

हवामान बदलाच्या या धोकादायक टप्प्यावर आपण उधे आहोत, हे आता स्पष्टपणे जाणवू लागले आहे. अवकाळी पाऊस, तापमानातील अतिरेक, प्रदूषणाचा विळखा, आणि निसर्गचक्रातील बिघाड – या साऱ्याचा परिणाम शेतकऱ्यांपासन . सामान्य माणसापर्यंत सर्वांनाच भोगावा लागत आहे. आता ही वेळ केवळ सरकारकडून मदतीची अपेक्षा ठेवण्याची नाही, तर प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करण्याची आहे. जैविक शेतीचा अवलंब, नैसर्गिक संसाधनांचा समतोल वापर, प्रदूषणविरहित जीवनशैली आणि पर्यावरणपुरक निर्णय हेच आपले भविष्यातील अस्तित्व वाचवू शकतात. निसर्गाला दुरावल्यावर तो कथीच माफ करत नाही, हे आपण इतिहासातून शिकले पहिजे. म्हणूनच आपली संस्कृती, आपले पर्यावरण आणि आपले भविष्य टिकवायचे असेल, तर आजच शहाणपणाने पावले उचलावी लागतील. कार^ण उद्याचा दिवस केवळ आपल्या आजच्या कर्तींवर अवलंबन आहे. अन्यथा निसर्गाचे थैमान केवळ भोगण्याशिवाय आपल्या हातात काहीच उरणार नाही.

भारताची अर्थविकास गाथा : चौथ्या क्रमांकावरून नेतृत्वाकडे !

जाहिर सुचना

ज्या क्षणाची आपण अनेक वर्षांपासन वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला असून भारताने जपानला मागे टाकत अधिकृतपणे जगातील 'चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था' बनण्याचा मान पटकावला आहे. अमेरिका, चीन आणि जर्मनी यांच्यानंतर आता भारत जागतिक आर्थिक नकाशावर अत्यंत प्रभावी स्थानावर पोहोचला आहे. हे केवळ आकड्यांचे यश नाही. तर एका देशाच्य कष्टकरी नागरिकांच्या, दूरदृष्टी असलेल्या धोरणकर्त्यांच्या आणि कल्पक उद्योजकतेच्या प्रवासाचा गौरव आहे.

सांख्यिकीचा आधारभूत हिशोब - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या ताज्या आकडेवारीनसार, भारताचा नाममात्र जीडीपी (GDP) S४.१८७ ट्रिलियन इतका झाला आहे, जो जपानच्या \$४.१८६ ट्रिलियन जीडीपी पेक्षा थोडासा अधिक आहे. हे अंतर सूक्ष्म असले तरी त्यामागचा परिणाम विशाल आहे. नीती आयोगाचे सी. ई. ओ. बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देताना नमृद केरते की, भारताचा विकाससर वार्षिक ६-७ टक्के आहे. हे दर जगातील प्रमुख अर्थव्यवस्थापेशा लक्षणीयरीत्या जास्त आहेत. उदाहरणार्थ, यावर्षी चीनचा विकासदर ४.६%, अमेरिका १.६%, जपान ०.७% आणि युरोपचा फक्त १% इतका अपेक्षित आहे.

२०२८ : तिसऱ्या क्रमांकाची स्वप्नसिद्धी? – सध्याच्या गतीने भारताने प्रगती चालू ठेवली, तर २०२८ पर्यंत भारत जर्मनीला मागे टाकत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. आणि जीडीपी S५.५८ ट्रिलियनपर्यंत पोहोचेल. त्यावेळी भारताच्या पुढे फक्त अमेरिका (\$३०.५७ ट्रिलियन) आणि चीन (\$९९.२३ ट्रिलियन) हे दोन दिग्गज असतील. ही केवळ आर्थिक उंची नसेल, तर भारताच्या रणनीतिक. सामाजिक आणि जागतिक प्रभावाच्या विस्ताराची निशाणी असेल.

धोरणांची भूमिका आणि नवसंकल्पना - 'डिजिटल डॉडिया', 'मेक इन इंडिया', 'स्टार्टअप इंडिया' यांसारख्या केंद्र सरकारच्या योजनानी औद्योगिक वृद्धी, तंत्रज्ञानातील प्रगती आणि राजगारिनिर्मितीस चालना दिली आहे. तरुण लोकसंख्या आणि उद्योजकतेला अनुकूल वातावरण यामुळे थेट परकीय गुंतवणूकही

वाढली आहे. जगभरातील

बहराष्ट्रीय कंपन्या आता

भारताकडे केवळ 'निर्माण

केंद्र' म्हणन नव्हे. तर एक

प्रचंड आणि स्थिर बाजारपेठ

म्हणून पाहत आहेत. तरीही. या तेजस्वी

आकड्यांच्या पारुवंभूमीवर

काही गंभीर वास्तव आहेत, जे आपल्याला विचार

२०२४ मध्ये भारत १०५व्या स्थानावर होता, म्हणजेच कुपोषण आणि उपासमार हे

प्रश्न अद्यापही आपण पूर्णतः सोडवलेले

अहवालानुसार, देशातील

लोकांकडे देशाच्या :

पेक्षा अधिक संपत्ती आहे

जी उत्पन्नातील गंभीर असमानतेचे द्योतक आहे.

श्रीमंत सर्वात

ऑक्सफॅमच्या

9%

लावतात. जागतिक भूक निर्देशांक

करायला

नाहीत.

जनवेला सूचना ट्रेण्यात येते की, येथे हिस्सित परिशिष्टात विशेषतः वर्णन केलेले पर्लट आणि शेक्स () श्री. रीहित सुदेश घोएपडे हे स्वर्णीय श्री. सुरेश आर. घोएपडे आणि सुचेना एम. घोरपडे यांचे एकुल्ले एक पुत्र आणि कायदेशी वास्त / नागनिर्देशित व्यक्ती, यांच्या नाले हस्तांतरित केले जात आहेत. कोणतीही व्यक्ती च्यांचा सदस्या संदर्भात कोणताही माठ हस्तातारा करत जात आहा, काणताह व्यक्ती ज्याता सदस्या सदस्या स्ट्रास्ता काणाह युवा जा की विजित्री देणार्थेयाण, पेदस्य, मारण, प्रमा, विश्वस्त, वासा, जात भाडेप्ट्टा, धारणिषकार किंवा अन्यकाही असल्यास त्यांनी या तारखेणमून १५ दिखारांच्या आत खाली नमूद केलेल्या त्यांच्या जात्याता तेलीडी स्वक्यात ते कळवाले अन्याय, आचा क्यांत्री व्याचा क्यांच्या केलास्त्रात्वात, ते त्याणीण आणि/क्या परित्याणीर मानले बाईल आणि हस्तांदण पूर्ण केले आहित.

भारत बाहर आण हस्तारण पूर चरा भारत. <u>शादरीन दुविस्ता गरिशर</u> कुरो महानारपालिकेच्या हरीतील गट ऋ. ५६, हिस्सा ऋ. १(र्गा), १३(र्गा), २०(र्गा) २८(र्गा) सारक फिल्मार्कास स्थित ए-२५, हमात होंगे कुर्तती सीएचएस, ठाणे (पश्चिम) मुंबई ४००६१० वेबील १३ जानेवारी, २००५ रीजींचा विक्री करारानुसार मोजनारील ५५५ मुख्य ४००६ ६६ वर्षावात् १३ जानवात्, १००० शावाचां प्रक्रुण करमान्यास्य मान्यास्य मान्यास्य मान्यास्य प्रक्रियां स्थान १५० क्ष्यां स्थान १५

ठिकाण: मुंबई

सही/-सदाब शेख, सराज रखा, वकील उच्च न्यायालय १२०, कॉमर्स हाऊस, फोर्ट, मुंबई – १.

अवसरा फायनान्स लिमिटेड

		तिमाही अखोर	वर्षअखेर		
तपरित	३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित)	३१.१२.२०२४ (अलेखायरीक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२ (स्नेखापरीक्षित
परिचालनातून एकूण उत्पन्त(निध्यळ)	-	-	११५.०२	-	199.
कालावधीकरिता निव्यस्त नफा/(तोटा) (कर य अपयादारमक य/या अतिविरोध बाबींपूर्व)	(5.9.0)	(7e.¥)	२२.५९	(४४.5१)	28.1
करपूर्वं कालायधीकरिता निव्यस्त नका/(तोटा) (अपयादात्मक य/या अतिथिशेष बाबीपरचात)	(5.%)	(70.8)	22.48	(४४.६१)	21.1
करपश्चात कालावधीकरिता निष्यळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बार्बीपश्चात)	(5.%)	(7e.¥)	२२.५९	(٢٢.5%)	२१.
कालावधीकरिता एकूण सर्वसमायेशक उपन (कालावधीकरिता (कत्परचात) नका/(तोटा) व अन्य सर्वसमायेशक उपन (कत्परचात) वांचा समायेश)	_	_	_	_	
समभाग भांडयल	400.08	400.08	400.08	90.00	400.
राश्चीय (पुनर्मृत्यांकन राश्चीय काळता) गत वर्षांच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शवित्यानुसार				-255.55	-94X.
उत्पन्न प्रतिशेक्ष (मूल्य प्रत्येकी क. १०/-) (अखंडित च खंडित परिचालनाकरिता)					
मूलभूत	(0.8%)	(0,50)	9.8%	(0.6%)	0.
सीम्बीकत	(n.9E)	(0.90)	0.3%	(0/3)	

SOVEREIGN DIAMONDS LTD

Extract of Audited Financial Results for the Quarter

and Addited for the Tear Ended 51/05/2025								
			(Rs. in Lakhs)					
	Quarter	Quarter	Year					
	ending	ending	Ended					
Particulars	31-03-2025	31-03-2024	31-03-2025					
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)					
Total Income from Operations (net)	435.67	806.70	2146.62					
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	-12.58	33.15	1.26					
Net Profit / (Loss) for the period after tax								
(after Extraordinary Items)	-12.58	33.15	1.26					
Equity Share Capital	578.80	578.80	578.80					
Reserve excluding Revaluation Reserves as per								
balance sheet of previous year	1126.84	1109.49	1126.84					
Earnings Per Share (before extraordinary items)								
(of Rs. 10/-each):								
(a) Basic	-0.22	0.57	0.02					
(b) Diluted								
Earnings Per Share (after extraordinary items)								
(of Rs. 10/-each):								
(a) Basic	-0.22	0.57	0.02					
(b) Diluted	-0.22	0.57	0.02					
NOTES								

The above results as reviewed by the Audit Committee have been approved at the meeting of the Board of Directors held on 27th May, 2025.

The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results file with the Scock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure). unique under Regulation 33 of the SEB (Listing and Other Disclosurements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financia e available on the Stock Exchange websites (www.bseindia.com).

For Sovereign Diamonds Limited Sd/-Mr. Ajay R. Gehani (Managing Director)

SOLARA सोलारा ॲक्टिव्ह फार्मा सायन्सेस लिमिटेड

ार्क, ६वा मनता, मॉट्यूल क्र. ६०१, ६०१, ६०३, देव || - सीएसआयआर रोड, तारामणी, चेन्चई - ६०० ११३. क्स. -११ रू. ४४८०६१९० | ईमेल: investors@solara.co.in |विवसाइट: www.solara.co.in

सूचना

संपत्ती समाना प्रयोग्धर एक्किया के अध्यक्त के अध्यक्त

पूर्वणियन हर्नातीय काण्यावाची धानामहत्त्र अवायनक स्थायक व्यापक अपन्त : "
"सीतिक स्वत्याक्त हर्मानी स्वत्याक्त ह्यां विकास अध्येषण्यक हर्मानी हर्मान क्ष्यां का स्वाप्त येत्राचे
"सीतिक स्वत्याकः हुंग्लीक रोजा प्रकार (३) जाते काल अध्येषण्यक हर्मान हिंदि केले जातील. सण्यून, सुम्या नावाय येत्राचे
त्यां हेण्या हर्मान स्थायक अध्येषण्यक हर्मान हर्म

कंपनी सचिव आणि अनु

→ बिर्ला प्रेसिजन टेक्नॉलॉजीज लिमिटेड 🦴

कापारः आवश्यः अवश्यः कामकः (CIN):I.29220MH1986PI2.Cu12):व नोदचीकृत कार्यालयः २३, निली मॅन्सन क. २, १सा मजसा, श्री. श्री. सर्वे मार्गं, प्रार्थना समात्र, मुंबई, महाराष्ट्र, ४० स्थानीः ०२२-२३८२५०६० सकेतस्थळः <u>www.birlaprecision.com</u>

ı	-	मतदानाद्वार खार	नाल विशेष व्यवसाय हाताळ	प्रवासाठा.
ı	1	अ.क.	ठरावाचा प्रकार	ठरावाचे वर्णन
		ę		श्री. रविंदर चंदर प्रेम (DIN:०७७७१:६६) यांची कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवृक्ती आणि त्यांच्या मोबदल्याची मंजुरी.

सदस्यांना याद्वारे कळविण्यात येते कीः

नाइन्द्रशाम (श्वार प्रकारकणमा पर प्रका. इ.पिलेट ई-मतावन सुविषा के निकट क्लोनितीयी लिमिटेड ("RTA"/"KFintech"/"KFin") हारे प्रवन केली जाते आणि पिसेट ई-मतावन क कुछता २२ में, २०२५ सकाळी १०० बावाना सुरू होते आणि शुक्रवर, २७ जुन, २०२५ सोव्यवस्को ५०० बजाता (IST) संस्तो त्यानंत ई-मतावान मीडिट्सुन के निक्त हरे अक्षम केले जाईल आणि उका बेळेलंतर ई-मतावानची परवानमी असणार नाही. एकदा सदस्याने वतावायर मत

प्रशास समानते चाहिते.
प्रशास समानत सुन्तेवकी हलेक्ट्रिणिक प्रभावमां में महावार्ष मंत्रीय बोनावार्षी प्रशास कार्या सुन्तेवकी हलेक्ट्रिणिक प्रभावमां महावार्षा मंत्रीय बोनावार्षी प्रशास मुख्य से, रोध आतंत्र, रेप्यूची व्यक्ति प्रशास सुन्तेव स्थान मुख्य से अपने कार्या स्थान प्रशास सुन्तेव स्थान प्रशास सुन्तेव स्थान प्रशास सुन्तेव सुन्तेव स्थान प्रशास सुन्तेव स

वेदांत बिलां अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक $(DIN: \circ \mathfrak{FRVERR})$

राजश्री पॉलीपॅक लिमिटेड मोरणीकृत कार्यालय : ५०३-५०४, लोडा मुग्रीम्स, किल्डीग क्र. १, ५ वा मजता, गेड क्र. २२, न्यु पारपोर्ट कार्यात्स्यनवळ, वागळे इस्टेट. TABLE MATERIAL DE LA CONTROL D

			तिमाही अखोर	वर्षः	असोर		
эт.	विद्याला	३१ मार्च,	३१ डिसेंबर,	३१ मार्च,	३१ मार्च,	३१ मार्च,	
死.	विवरण	२०२५	9098	2028	२०२५	2028	
		लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
8	कार्यचलनामधून एकूण उत्पन्न	9868.36	9805.69	908£,88	33849.46	20055.88	
२	कालावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/(तोटा)	409.8	220.08	307.43	१९४१.३३	१२१३.३९	
90	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविक्षेष ब/वा अतिविशेष बाबीपश्चात)	407.8	(४१.०२)	२८६.१	१२९७.५७	११९२.६ ४	
8	करपश्चात कालावधीकरिता निव्यळ नफा/तोटा (अतिविक्षेष ब/वा अतिविशेष बाबीपश्चात)	\$5.65	(९३.९२)	२०२.८१	७९६.१	८६४.१२	
ų.	कालावधीकरिता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न	35.55	(९१.३)	१६७.८	८०२.१२	633.5	
ξ	इकिटी शेअर मांडबल	3556.7	3556.7	3554.2	3550.7	3554.9	
b	अन्य इक्किटी (मूल्यांकन आरक्षित वगळता)				2.5888.80	११५१o.ox	
6	उत्पन्न प्रति शेअर						
	मूळ	0,4	(0.83)	0.96	8.08	٧,२	
	मीम्य	0.5	(6.83)	0.37	8 07	9.99	

दि. ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखोरकरिता एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

			तिमाही अखोर	वर्ष अस्त्रेर		
31. क्र.	विवस्ण	३१ मार्च, २०२५	३१ डिसेंबर, २०२४	३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२५	३१ मार्च, २०२४
		लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१ कार	र्यचलनामधून एकूण उत्पन्न	9,808.30	9805.69	७०६५,२२	33869.50	96688.48
	लावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा तेविशेष बाबी) निव्वळ नफा/तोटा	409.8	990,08	328.38	१९४१.३३	1967.86
	पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा तिथिशेष ब/बा अतिथिशेष बाबीपश्चात)	407.8	२२०.०४	327.37	25.55	१२७८.४९
	पश्चात कालावधीकरिता निष्यळ नफा/तोटा रितिवशेष व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	358.69	१६७.१४	२३८.०२	8Y39.6S	989.96
५ कार	लावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	357.99	१६९.७६	२०३.०१	8884.66	585.84
६ इक्टि	हटी शेअर भांडवल	३६६७.२	\$556.7	\$664.9	3666.2	\$664.7
6 3F	य इक्तिटी (मूल्यांकन आरक्षित वगळता)				१३०६५.९७	20.05388
८ उत	त्पन्न प्रति शेअर					
मूळ	5	0,4	0,93	0.39	8.95	8.39
सीम	P. P	0.05	0,23	0.32	2,95	8.38

. वर्गाल अहवाल दि. ३१ मार्च. २०२५ रोजी असोर स्थायी तिमात्री व वर्ष आसेर लेखा समिती दारे पात्रप्रयात आला आत्रे व संचालक संदर त्ता आहे व त्यांचे संबंधित समा सोमवार, २६ में, २०५५ रोज ज्याबर पाडा वागता क्षेत्र शाहण्यात आला आह व नवालक मेंडळ वांच्याह ता आहे व त्यांचे संबंधित समा सोमवार, २६ में, २०५५ रोज आयोजित केती आहे. यति कहाता २४ गावं, २०५५ अखेर वर्षाकील श वैधानिक लेखापरीक्षक यांच्यादारे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत पाहण्या

करनिष्ण वायाक राज्याक राज्याक वायाक वाय वायाक अहता तथी (मुची अनिवार्यक वायाक व वेट-२२ अवादि तिमार्थिय वाया आविता वर्दीक व्यक्तिक विवाराट www.breindia.com वायाक वायाक वायाक वायाक वायाक वायाक व्यापक वेट्यावर्यीय वायाकीय वर्दीक वर्दीक व्यव्याव www.breindia.com वायाक व्यवस्था विवाराट www.rajithreepolypack

लक मंडळाच्या आदेशान्वये व वत रामस्वरूप राधेश्याम थ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचाल डीआयएन : ०२८३५५

